

दि.२६.११.२००८ ते दि.२९.११.२००८ या कालावधीत
मुंबई येथे आतंकवाद्यांच्या हल्ल्यांत शहीद झालेल्या
पोलीस सेवेतील व्यक्तींच्या कुटुंबियांपैकी एकास
गट-'ब' किंवा 'अ' मधील पदावर शासन सेवेत सामावून
घेण्याबाबत.

अनुकंपा नियुक्तीच्या योजनेत सुधारणा करण्याबाबत

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग,
शासन निर्णय, क्रमांक :-अंकंपा-१००८/प्र.क्र.२४८/०८/आठ
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक :- १३.११.२००९

संदर्भ :- शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक :अंकंपा-१००८/प्र.क्र.२४८/०८/आठ,
दिनांक २० जानेवारी, २००९.

प्रस्तावना :- दि.२६.११.२००८ ते २९.११.२००८ या कालावधीत शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे
नातेवाईकांना संदर्भाधीन दि.२०.१.२००९ च्या शासन निर्णयान्वये अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र ठरविण्यात
आले आहे. अशा कर्मचाऱ्यांचे पात्र नातेवाईकांना त्यांची शैक्षणिक पात्रता विचारात घेवून गट 'क' व 'ड'
प्रमाणेच शासन सेवेतील गट 'ब' किंवा 'अ' मधील सरळसेवेच्या कोट्यातील प्रथम टप्प्यावरील पदावर
नियुक्ती देण्यासही शासनाने मान्यता दिलेली आहे. गट 'ब' किंवा 'अ' मध्ये सरळ सेवेच्या कोट्यातील
प्रथम टप्प्यावरील नियुक्तीसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता प्राप्त करावयाची झाल्यास ती १८ व्या वर्षी
प्राप्त करणे शक्य नाही. दि.२०.१.२००९ च्या शासन निर्णयामधील परिच्छेद-२ मधील तरतुदीमुळे शहीद
कर्मचाऱ्यांच्या पात्र नातेवाईकांना गट 'ब' किंवा 'अ' मधील पदांवर नियुक्ती मिळण्याच्या तरतुदीचा फायदा
घेता येणार नाही, हे विचारात घेवून दि.२०.१.२००९ च्या शासन निर्णयामधील परिच्छेद-२ मधील तरतुदीत
सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय

या संदर्भात सर्वकष विचार करून आता दि.२६.११.२००८ ते दि.२९.११.२००८ या कालावधीत
शहीद झालेल्या पोलीस अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबियांना अनुकंपा लाभ देण्यासाठी संदर्भाधीन
शासन निर्णय दि.२०.१.२००९ मधील परिच्छेद दोनच्या शेवटी पुढील वाक्य समाविष्ट करण्यात यावे.

"तथापि, पात्र कुटुंबियांतील ज्यांना गट 'ब' किंवा गट 'अ' पदावरील नियुक्तीकरिता अर्ज करावयाचा आहे, त्यांच्याबाबतीत अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा २५ वर्षांपर्यंत राहील."

वरील सुधारणेव्यतिरिक्त अनुकंपा नियुक्तीच्या प्रचलित योजनेतील इतर तरतुदी यापुढेही कायम राहील. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २००९१११६१५०२३३००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सही/-

**(श्री. प्र. पाटील)
उप सचिव, महाराष्ट्र शासन**

प्रति,

मा.राज्यपालांचे सचिव,मलबार हिल मुंबई,
मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
मा.उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
मा.मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
मुख्य सचिव,
सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,
सर्व मंत्रालयीन विभाग,
*प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय,मुंबई,
*प्रबंधक अपिल शाखा, उच्च न्यायालय,मुंबई,
*प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय,मुंबई
*सचिव,महाराष्ट्र लोकसेवा आयोग,मुंबई (पत्राने),
*प्रधान सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय (विधानसभा) मुंबई,
*सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, (विधान परिषद), मुंबई,
*सचिव, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई,
महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र,मुंबई,
महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई,
महालेखापाल-१ (लेखा परीक्षा) मुंबई,
महालेखापाल-२ (लेखा परीक्षा) महाराष्ट्र, नागपूर,
अधिदान व लेखा अधिकारी,मुंबई,
निवासी लेखा परीक्षा अधिकारी,मुंबई,
मुख्य लेखा परीक्षक (निवासी लेखे), कोकण भवन, नवी मुंबई,
सर्व विभागीय आयुक्त/सर्व जिल्हाधिकारी,
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
निरनिराळ्या मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,
सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,
निवड नस्ती.

*पत्राव्दरे

